

(von वा, वयति): उत मे प्रायियोवृष्टियोः (श्यावः प्रणेता भुवत्) RV. 8, 19, 37. Es liessen sich gen. du. annehmen von प्रयी und वयी für प्रयोस् und वयोस् und letzteres könnte zu der in 3. वयस् enthaltenen Wurzel gezogen werden als Bez. des jungen, kräftigen Rosses.

1. वयुन् (वयुन् UNĀDIS. 3, 61) 1) n. a) *Richtzeichen, Merkzeichen:* अपूर्दिदं वयुनम् RV. 1, 182, 1. विमानमधिर्वयुनं च वायताम् 3, 3, 4. मन्मावस्यवा न वयुनानि ततुः 2, 19, 8. अयतता वरतो अन्धन्यदिव्या चकार वयुना ब्रह्माणस्पतिः Ziel 24, 5. पुरुणि पत्रे वयुनानि भोज्ञा wo viele Genüsse als Ziel winken 10, 44, 7. समुद्रस्य वयुनस्य पत्मन् etwa im Fluge nach der Kufe (des Soma) als Ziel TS. 5, 5, 4, 3. — 2) *Regel, Bestimmung, Ordnung; Sitte:* द्यैववीहयुना मत्पैयः RV. 1, 143, 5. नितीनाम् 72, 7. जनानाम् 7, 73, 4. वैक्षिदस्य वारा उरमयिरा वयुनेषु भूयति 8, 53, 8. Häufig वयुनानि विदान् und विश्वा वृं विं RV. 1, 152, 6. 189, 1, 3, 3, 6, 6, 15, 10. 75, 14. 7, 100, 5. 10, 122, 2. AV. 2, 28, 2. 4, 39, 10. 5, 20, 9. VS. 12, 15. NIR. 8, 20. instr. nach der Regel: अक्षिक्षां गात्रा वयुना कृपात RV. 1, 162, 18. यन्मार्जिकृत वयुना चनानुषक् 10, 49, 5. Hierher vielleicht auch RV. 1, 144, 5. — 3) (*Bestimmtheit*) *Deutlichkeit, Unterscheidbarkeit, Helligkeit:* ता श्रवत वयुनं विश्वमा इः RV. 5, 48, 2. इङ्गायास्पुत्रा वयुने इग्निष्ठ 3, 29, 3. Gewöhnlich pl.: अक्षिक्षासौ वयुनानि पूर्वा 1, 92, 2. उषा उच्छती वयुना कृपाति macht, dass man sich zurechtfinden kann d. h. hell 6. अहुनाङ्का वयुनानि माधृत् 2, 19, 3. 4, 16, 3. अक्षिक्षितः केतुं वयुनेष्वङ्काम् 6, 7, 5. 10, 46, 8. युवतिर्वयुनानि वस्ते bestimpte Formen 114, 3. सूर्याण्यासो न वयुनेषु धृष्टः etwa deutlich, leibhaftig 2, 34, 4. — d) *Kenntniss, Wissen* (= ज्ञान Comm.) BHAG. P. 3, 4, 31. 4, 23, 12, 5, 11, 15. 10, 8, 30. चतुषा वयुनेन nach dem Comm. so v. a. ज्ञानमयेन 13, 38. — e) *Tempel Ućcaval.* — 2) m. N. pr. eines Sohnes des Kṛṣṇa von der Dhishanā BHAG. P. 6, 6, 20. — 3) f. आ a) *Kenntniss, Wissen* BHAG. P. 4, 9, 8. — b) N. pr. einer Tochter der Svadhā BHAG. P. 4, 1, 63. — Vgl. अवयुन.

2. वयुन् adj. scheint zum Zweck der Etymologie im Anschluss an 3. वयस् gebildet zu sein: *lebenskräftig:* प्राणा वै देवा वयेनाधा: प्राणीर्हेदं सर्वं वयुनं नद्धम् CAT. BR. 8, 2, 2, 8.

वयुनवत् (von 1. वयुन्) adj. hell, klar: इदं व्यातिस्तमसो वयुनावदस्यात् RV. 4, 81, 1. स इत्मोऽवयुनं तत्नवत्सूर्येण वयुनवच्चकार 6, 21, 3.

वयुनश्च (wie eben) adv. je nach der besonderen Bestimmung, regelrecht: इमं नै अग्ने अधरं होतंवयुनशो यज्ञ RV. 6, 32, 12.

वयुनाविद् (वयुनविद् Padap.; vgl. RV. PRĀT. 9, 7. VS. PRĀT. 3, 96) adj. der Regel kundig: विलोक्ता दधे वयुनाविदेः RV. 5, 81, 1.

वयोगत् 1) adj. befahrt AIT. UP. 4, 4. — 2) n. das Dahinsein der Jugend Spr. 1610.

वयोऽि adj. *Kraft erregend, — erhöhend:* प्रक्राप्तौ वयोऽुवृत् RV. 9, 23, 26. वयोऽतिग् adj. (f. आ) 1) befahrt, betagt M. 7, 149. MĀRK. P. 18, 10. — 2) an kein Lebensalter gebunden: सा सिद्धिर्या वयोऽतिगा MBH. 12, 11881.

वयोधस् (वयोधस् UNĀDIS. 4, 228) adj. s. v. a. वयोधा, mit welchem es in mehreren Formen zusammenfällt. सं धमतु वयोधसः AV. 8, 1, 19. VS. 13, 7. Indra 28, 24. CAT. BR. 12, 9, 2, 16. KĀTJ. ČA. 19, 5, 22. ČĀṄKHA. ČA. 7, 4, 5. = तरुणा Ućcaval.

वयोधी 1) adj. acc. °धाम्, voc. °धस्, nom. pl. °धास्; sem. °धास्. a)

Kraft —, Gesundheit gebend, b) — besitzend, kraftvoll: रुपि RV. 1, 73,

1. 6, 6, 7. वृषभ (Indra) 3, 31, 18. 49, 3. 51, 6. 4, 17, 17. 5, 43, 13. 9, 90, 1.

Agni 4, 3, 10. 8, 61, 4. भवो वयस्कडुत नो वयोधा: 10, 7, 7. पितरै: 6, 73, 9. VS. 13, 52. वीर RV. 2, 3, 9. Soma 8, 48, 15. 9, 96, 12. 110, 11. Tvaśṭar

6, 49, 9. देवो देवावै गणते वयोधा: AV. 5, 11, 11. 7, 41, 2. ग्रावन् 12, 3, 14.

13, 2, 33. 18, 4, 38. 19, 46, 6. sem. 9, 1, 8. 18, 4, 50. TS. 4, 4, 12, 1. — 2) f. *Stärkung, Kräftigung:* °धायै KAU. 24. °धे infinitivisch RV. 10, 53, 1. 67, 11.

वयोधिक् adj. 1) an Jahren überlegen, — älter VARĀH. BH. S. 86, 11.

— 2) betagt, m. GREIS M. 4, 141. नगरी सत्त्वीबालवयोधिका R. 2, 47, 10.

वयोधेय n. *Kräftigung* RV. 10, 23, 8.

वयोधार्थ् adj. etwa *Gesundheit befestigend, — zusammenhaltend* VS.

14, 7; vgl. CAT. BR. 8, 2, 2, 8.

वयोधावःशर्यै adj. SV. I, 4, 2, 2, 2 vermutlich entstellt; vgl. VS. 3, 8.

वयोधाविध् adj. vogelartig CAT. BR. 10, 1, 2, 1. 2, 1, 1.

वयोधृष्ट् adj. *befahrt* RAGH. 4, 27.

वयोधृष्ट् adj. *Kraft mehrend, stärkend:* Morgen und Nacht RV. 5, 5,

6. die Marut 54, 2. रुपि 8, 49, 11.

वयोहृनि f. *das Altern Dhūtup.* 26, 23. 31, 24. 34, 9.

वय्यै nach Sās. patron. des Turviti, aus dem Geschlecht des Vajja

RV. 1, 54, 6. N. eines Asura: याभिः कुर्वन्धु वृथ्यै च जिन्वय 112, 6. eines

Gefährten des Turviti; Indra hilft beiden über einen Strom, indem

er dessen Lauf hemmt: अरमयः मरेपस्तराय कं तुवीतिपे च वृथ्याय च

सुतिम् 2, 13, 12. अवनिं तुवीतिपे वृथ्याय तरतीम् (अरमयः) 4, 19, 6. Ap-

pellativ etwa *Gefährte, Genosse in der Stelle:* पुत्रिप्रतं वृथ्यं सुषंसद्

सोमं मनीषा अर्यनूषत् स्तुभः 9, 68, 8. Diese Bedeutung würde überall

passen.

1. वर् (वृ, वृ), वरते, वरते, वरति, वैरत्, वरथस्; वृणाति, वृणते (वृ-रणे) DHĀTUP. 27, 8. वृणाति, वृणाते (वृणे) 31, 16, 20. वैरार्त, वैर्यै ved.

und वरविधि P. 7, 2, 64, 38. VOP. 8, 89. वैवृव, वैवृम P. 7, 2, 13. VOP. 8, 57.

वैवृषे 16, 5. वैवृमके P. 7, 2, 13. वैवृवैसम् RV. 2, 14, 2 u. s. w. वैवृवृष्टस्

gen. 1, 173, 5. वैवारीत्, वैवारिष्यम् (BRAHMĀ), वैवारिष्टाम्, वैवारिषुम् P. 7, 2, 40, 42. VOP. 12, 3. ved. वैवर्, व्रावर्, वैवर्, वर् (RV. PRĀT. 1, 23. VS.

PRĀT. 1, 164. P. 6, 4, 73, Schol.), वैवरन्, वैवन्, वैवरत्, वैवर॑, वैवर॒, वैवरृत्, वैवरृत्य 1. sg. RV. 10, 28,

7. वैवरथस्, वैवृथ, वैवर्तम्; वैवरिष्ट, वैवरीष्ट, वैवर॑त् P. 7, 2, 40, 42. VOP. 8, 99.

12, 3, 16, 5. वैविष्टि und वैवरिष्टि, वैवरीष्टि, वैरिता und वैरीता P. 7, 2, 38. वै-

रिषीष्टि und वैवीष्टि (वैरीषीष्ट fehlerhaft) 39, 42. 1, 2, 12, Sch. VOP. 12, 3.

16, 5. वैरितुम्, वैरितुम् und वैर्तुम् (MBH. 4, 52), वैर्ता, वैर्ती RV. 1, 52,

6. वैर॑ P. 7, 2, 11. VOP. 26, 89. In Betreff des Bindevocals s. KĀR. 1 aus

SIDDH. K. zu P. 7, 2, 10. VOP. 8, 60. वर्हुल, bedecken, umschließen, umringen; zurückhalten, gefangen halten; abhalten, hemmen, wehren:

गा: RV. 1, 61, 10. श्रपः 2, 14, 2. न पर्ते शुचिस्तमसा वरत् einen Glanz wie deinen deckt man nicht mit Dunkel zu 4, 6, 6. वैवा CAT. BR. 1, 1, 8,

4. स: *) स्वर्गस्य लोकस्य दारमवृणोत् machte zu AIT. BR. 3, 42. — RV. 1,

63, 6. न त शेष्वा वरत् 3, 32, 9. न वादेयः परि षत्ता वरत् 16. 8, 77, 3.

राधः 4, 31, 9. न ता वरते अन्यथा यदित्संसि स्तुते मृधम् 4, 32, 8, 42, 6.

5, 32, 9. 55, 7. 8, 24, 5. नक्तिर्य वैवरते युधि 48, 21. 7, 32, 6. AV. 6, 7, 3, 10,

*) So in den von uns benutzten Hdschrr. und in der Ausgabe.